

दिनांक २२ मे, २०१७ रोजी मौजे रानतळोधी  
ता.भद्रावती जि.चंद्रपूर येथे लागलेल्या आगीत  
झालेल्या नुकसानीबाबत बाधितांना आर्थिक मदत  
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक: सीएलएस-२०१७/प्र.क्र.२३६/म-०३

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: १४ सप्टेंबर, २०१७

**वाचा :**

- १) जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे पत्र क्र.कावि/अका/टंचाई/२०१७/४५०, दिनांक २५ जुलै, २०१७.
- २) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक: सीएलएस-२०१५/प्र.क्र.४०/म-३, दि.१३ मे, २०१५

**प्रस्तावना :**

दिनांक २२ मे, २०१७ रोजी मौजा रानतळोधी, ता.भद्रावती, जि.चंद्रपूर येथे अकस्मात आग लागल्यामुळे घरे/गोठे/जनावरे यांचे झालेल्या नुकसानीबाबत आपद्ग्रस्तांना मदत देण्यासाठी एकूण रुपये ९,०५,१५०/- इतकी आर्थिक मदत देण्याबाबत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी संदर्भाधीन क्र.०१ येथील पत्रान्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरून आग बाधितांना झालेल्या नुकसानीबाबत आर्थिक मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:**

दिनांक २२ मे, २०१७ रोजी मौजा रानतळोधी, ता.भद्रावती, जि.चंद्रपूर येथे अकस्मात आग लागल्यामुळे घरे/गोठे/जनावरे यांचे झालेल्या नुकसानीबाबत आपद्ग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) निकषानुसार मदत देण्यासाठी एकूण रुपये ९,०५,१५०/- इतकी आर्थिक मदत देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सदर घटनेमध्ये झालेल्या नुकसानीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.	आगीत झालेल्या नुकसानीचा तपशील	घरे/गोठे/ जनावरे	शासन निर्णयानुसार द्यावयाची मदत रक्कम (रुपयामध्ये)
१	घरे पूर्णतः	२८	६,४२,५००/-
२	घरे अंशतः	०५	१९,८००/-
३	गोठे पूर्णतः	०७	१४,७००/-
४	बकरी (जनावरे) (आगीत जळाले)	१५	४५,०००/-
५	आपद्ग्रस्तांना दैनंदिन मदत (खावटी)		
	१. मोठी व्यक्ती प्रती व्यक्ती प्रमाणे रु.६०/-	७०	४२,०००/-
	२. लहान व्यक्ती प्रती व्यक्ती प्रमाणे रु.४५/-	३५	१५,७५०/-
६	प्रति कुटूंब कपड्यांचे नुकसान	३३ कुटूंबे	५९,४००/-
७	प्रति कुटूंब घरगुती नुकसान	३३ कुटूंबे	६६,०००/-
		एकूण	९,०५,१५०/-

**अटी व शर्ती :**

- अ) झालेल्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करुन प्रचलित नियमानुसार आर्थिक मदत अनुज्ञेय राहिल.
- ब) ज्यांनी झालेल्या नुकसानीबाबत विमा काढलेला आहे. त्यांना सदर नुकसानीबाबत आर्थिक मदत अनुज्ञेय राहणार नाही.
- इ) संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात यावी.कोणत्याही बाधितास रोखीने किंवा निविष्टा स्वरूपात मदत देण्यात येऊ नये.
- ई) जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी झालेल्या नुकसानीची खातरजमा करुन संबंधित बाधितांनाच रक्कम वितरीत करावी.

२. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च मागणी क्रमांक. सी-६-२२४५, नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य-०२, पूर, चक्रीवादळे, इत्यादी, ११३ घरांची दुरुस्ती/पुनर्बांधणी यासाठी सहाय्य (९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, (९१) (०१) घरांची दुरुस्ती/पुनर्बांधणी यासाठी सहाय्य, ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२४५ ०२७१) या उपलेखाशिर्षांतर्गत तरतूदीतून भागविण्यात यावा. विभागीय आयुक्त, नागपूर यांनी या प्रयोजनासाठी आवश्यक निधी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना वितरीत करावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०९१४१५२०२७५५१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुभाष उमराणीकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर
२. जिल्हाधिकारी, चंद्रपूर
३. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
४. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
५. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६. जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर
७. वित्तीय सल्लागार व सह सचिव (कार्यासन म-११), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
८. अवर सचिव/कार्यासन अधिकारी (अर्थसंकल्प-६/व्यय-९), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अवर सचिव/कार्यासन अधिकारी (ज-१/आव्यप्र-१/आव्यप्र-२/म-७/म-११), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१०. निवड नस्ती (कार्यासन म-३)